

Corporate Office : Prestige Precinct, 3rd Floor, Almeida Road, Thane (West) - 400 601. INDIA.
Tel.: 022-2598 5900 • Email: finance@nitincastings.com • Website : www.nitincastings.com

September 03, 2022

BSE Limited,

1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, P J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001.

Sub: Newspaper clipping- Information regarding 39th Annual General Meeting to be held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM).

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies issued for attention of the shareholders in respect of information regarding 39th Annual General Meeting to be held on Thursday, 29th September, 2022 at 11:00 A.M through VC/OAVM in compliance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India in this regard, published in the following newspapers dated 3rd September, 2022:

- a. The Free Press Journal (English)
- b. Navshakti (Marathi)

Kindly take the same on record.

Thanking you,

FOR NITIN CASTING LIMITED

Nitin Shantikumar
Kedia
Digitally signed by Nitin
Shantikumar Kedia
Date: 2022.09.03
13:51:25 +05'30'

**NITIN KEDIA
DIRECTOR
DIN: 00050749**

ATLANTA LIMITED
Registered Office: 504, Samanah, New Link Road, Chakala, Near Mirador Hotel, Andheri (East), Mumbai - 400 039.

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES
The 39th Annual General Meeting (AGM) of the Members of Atlanta Limited ("Company") will be held on Wednesday, September 28, 2022 at 11:30 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue, to transact the business as set out in the Notice of the AGM dated May 30, 2022.

Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 has already been sent to all the Members of the Company on or before 19th September, 2022 through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s) in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued from time to time, (collectively referred to as "MCA Circulars") and Circular issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") dated May 12, 2020 and January 15, 2021. The Notice of AGM along with the Annual Report 2021-22 is also available and can be downloaded from the Company's website at www.atlantalimited.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 22, 2022 to September 28, 2022 (both days inclusive). As per Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote electronically through E-voting services provided by National Securities Depository Limited on all the resolutions set forth in the Notice dated May 30, 2022.

The details are given hereunder:

- 1. Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2021-22 through e-mail: September 02, 2022;
2. The date and time of commencement of remote E-voting: Sunday, September 25, 2022 at 9:00 a.m. (IST);
3. The date and time of end of remote E-voting: Tuesday, September 27, 2022 at 5:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked;
4. The cut-off date for determining the eligibility to vote is September 21, 2022.
5. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of Annual General Meeting and holding shares as of the cut-off date i.e. September 21, 2022, may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password for casting your votes. If you have forgotten your password, you can retrieve the same by using "Forgot User Details/Password?" or "Physical User Reset Password?" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the toll free no.: 1800-222-990. Members can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-voting system of NSDL.
6. Members may note that:
a. The facility for casting the vote through e-voting will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting may cast their vote through e-voting at the time of the AGM;
b. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again;
c. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
7. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request to Mr. Abhijeet Gunjal at evoting@nsdl.co.in

For Atlanta Limited Sd/-
Date : Mumbai
Place : September 02, 2022
Julie S. Pavle
Company Secretary

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R.A.E & R.SUIT NO.198 OF 2022
1. MRS. NOKILA CHANDRASEN JHAVERI
Aged: 87 years, Occupation: Having her address at Flat No.03, 2nd Floor, Paras Building, Dafatary Road, Malad (East) Mumbai - 400097.
2. MR. LADJAY CHANDRASEN JHAVERI
Aged: 57 years, Occupation: Having his address at Flat No.03, 2nd Floor, Paras Building, Dafatary Road, Malad (East) Mumbai - 400097.
3. MR. PARAS CHANDRASEN JHAVERI
Through his Constitute Attorney: MS.ZARNA DHANAL SODAGAR Aged : 37 years, occ.Business : Having her Address at Flat No.03, 2nd floor, Paras Building, Dafatary Road, Malad (East) Mumbai - 400097.
PANIBAI BHURMAL MAHANT
Age: Adult, occ; not known, Paras Bldg, Room No.4, Dafatary Rd, Malad (East) Mumbai-400097
Tb: DEFENDANT
The Defendant abovenamed,
Whereas the plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants praying therein that the Defendant be ordered and decreed to evict the suit property and therefore, to vacate and handover the plaintiff the undamaged, quiet, vacant and peaceful possession of the suit property viz. Room No.4, Paras Building, Dafatary Road, Malad (East) Mumbai-400097 CTS No. 352/9, 517/5, 518 of Dafatary Road, Malad (East) Mumbai - 400097 and for other reliefs.

BOMBAY SWADESHI STORES LIMITED
CIN: U74999MH1905PLC000223
Registered Office: Western India House, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 Tel: +91 22 22885048/49
Corporate Office: 509, 5th Floor, Hubtown Solaris, Prof NS Phadke Marg, Opp TelGali, Vijay Nagar, Andheri East, Mumbai - 400 069; Tel: +91 22 6835 1600 Website: www.thebombaystore.com; Email: investor@bombaystore.com

NOTICE OF THE 116th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)
Notice is hereby given that the 116th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 11.00 A.M. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with Circular No.20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 2/2022 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred as "MCA Circulars") to transact business set out in the Notice of the AGM. Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM through the CDSL E-Voting system.

- 1. Dispatch of Notice of AGM and Annual Report:
In compliance with the MCA Circulars, Notice of AGM along with the Annual Report 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose e-mail address is registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. The Notice and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www.thebombaystore.com and on the website of CDSL www.evotingindia.com.
2. Manner of registering/ updating e-mail address:
Members who have not registered/updated their e-mail address are requested to register/update the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s). Members holding shares in physical mode are requested to furnish their email address and mobile number to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in
3. Manner of casting votes through e-voting:
The Company has availed the services from CDSL for providing remote e-voting facility to its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing facility of e-voting during the AGM for Members who have not cast their votes through remote e-voting. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. Members who do not receive email or whose email address is not registered with Company's Registrar and Share Transfer Agent/ Depositories, may generate login credentials by following the instructions given in the Notes to Notice of the AGM.
Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting and e-voting during the AGM.
By order of the Board of Directors Of Bombay Swadeshi Stores Limited Sd/-
Date: 2nd September, 2022
Place: Mumbai
Madhu Chandak
Director

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that our clients are negotiating with SDC INFRASTRUCTURE PVT. LTD., having their office address at 13, 3rd Floor, Bombay Mutual Terrace, S.V.P. Road, Opp. Standard Chartered Bank, Mumbai-400 047 (hereinafter referred to as the "Developers") for the purchase of the premises more particularly recorded in the Schedule hereunder written, free from all encumbrances.
All persons having any claim or interest against or to the said premises or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, maintenance, easement or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which any such claim shall be considered as waived.
THE SCHEDULE
Flat No. 1701 & 1704 with a balcony/deck/dry area on the Fourteen habitable floor of the building named 'Cassias' without car-parking spaces in the said building being constructed on the landbearing Final Plot Nos. 21 & 22 of Town Planning Scheme Bandra No. IV bearing CTS Nos. 981, 983, 984 & 985 of H/W Ward, Taluka Bandra in the Registration District and Sub-District of Mumbai and Mumbai Suburban, together with the structures standing thereon, lying being and situate at Junction of Turner Road and Manuel Gonsalves Road, Bandra, Mumbai-400 050 within the limits of the Municipal Corporation of Greater Mumbai. Below are the Apartments Dimensions.
Table with columns: Flat No., RERA Carpet Sq.ft., Deck/Balcony/Dry Sq.mt., Sq.ft.
Mumbai, dated this 2nd day of September, 2022.
DARRYL VAS
Partner
P. Vas & Co.,
Advocates & Solicitors,
A-1, Liberty, 1st Floor, 98-B, Hill Road,
Bandra (W), Mumbai-400 050
e-mail : pvas1979@gmail.com

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LIMITED
CIN-L07120MH1998PLC13888
Registered Office: 162, Atlanta, 18th Floor, Nariman Point, Mumbai-400 021
Ph: 022-40945500, Fax: 022-22852892, website: www.kjmcinserv.com; Email: investor.corporate@kjmc.com

NOTICE OF 24TH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES
NOTICE is hereby given that:

- 1. The 24th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 28, 2022, at 11:00 a.m. at Kamalayan Bajaj Hall, Bajaj Bhavan, Jambhal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021, to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice of 24th AGM.
2. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rule made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.
3. Notice of 24th AGM and the Annual Reports for 2021-22 of the Company have been sent through electronic mode on September 02, 2022 to those members whose email addresses have been registered with their Depository Participant or with the Company. 24th AGM Notice and the Annual Report 2021-22 of the company are also made available on the Company's website at www.kjmcinserv.com for reference of Members of the Company.
4. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including statutory modification(s) and/or re-enactment(s) thereof for the time being in force), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions and the business may be transacted through remote e-voting services provided by CDSL. Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. September 21, 2022, may cast their vote electronically from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), on the business as set out in the Notice of 24th AGM. The e-voting period shall commence on Friday, September 23, 2022 (09:00 a.m.) and ends on September 27, 2022 (05:00 p.m.). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and no remote e-voting shall be allowed thereafter.
5. The facility for voting through ballot/polling paper shall also be made available at the venue of the 24th AGM. The Members attending the Meeting, who have not cast their vote through remote e-voting shall exercise their voting rights at the Meeting. The Members have already cast their vote by remote e-voting may attend and participate in the AGM but shall not be entitled to vote in the meeting.
6. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 the Company has appointed Mr. C.S. Surjan Singh Rautanra, Proprietor of M/s S. S. Rautanra & Associates, a firm of practicing Company Secretaries, as a scrutineer for conducting the e-voting and polling process at the 24th AGM in a fair and transparent manner.
7. In view of the ongoing Novel Coronavirus (COVID-19) pandemic, the Company will implement the preventive measures at the Annual General Meeting to protect attending Shareholders, staff and other stakeholders from the risk of infection.
8. Any person who acquires shares of the Company and becomes members of the Company after the dispatch of Notice of the 24th AGM and holds shares as on the cut-off date i.e. September 21, 2022 may obtain the user ID and Password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote.
9. For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer Notes to Notice of the 24th AGM or may refer to the frequently asked question (FAQ) and e-voting user manual for members at the help section of https://www.evotingindia.com. In case of any queries or issues regarding e-voting, Members may contact to Mr. Sakshat Dahi, Manager of CDSL, by email at helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Aspire Home Finance Corporation Limited
Motilal Oswal Tower, Rahimullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.
CIN : U65923MH2013PLC248741

POSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)
Whereas the undersigned being the Authorized Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notices on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notices.

Table with columns: Sr., Loan Agreement No./Name of the Borrower/Co-Borrower/Guarantor, Demand Notice date & Amount, Date of possession taken, Description of the Property/ies mortgaged.
1. LXIT00317-180051731 Kumar Kamlesh Krishankar Srivastava 29-07-2019 For Rs. 2077371/- 26-08-2022 Flat No 202, 2nd Floor, Gaondevi Garden, K Wing, On Bearing S.no 57, H.no 2, Village Vavanje, Parveel, Raigad, Maharashtra - 421302

Place: Maharashtra
Dated: 03.09.2022
Sd/-
Authorized Officer,
(Aspire Home Finance Corporation Ltd.)

NITIN CASTINGS LIMITED
CIN: L65990MH1982PLC028822
Registered office: 202/2nd Floor, A-Wing, Bldg. No.3, Sir M.V. Road, Rahul Mittal Industrial Estate, Andheri East - 400059
Corporate office: Prestige Precinct, 3rd Floor, Alimda Road, Panchpakhandi, Thane (West) 400611
E-mail id: nag@mumbai@gmail.com, Website: www.nitincastings.com Telephone No: 022-25985900.

INFORMATION REGARDING 39th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)
Members may please note that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Thursday September 29, 2022 at 11:00 A.M (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as "Circulars"), to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVM facility, without physical presence of the Members of the Company at a common venue.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 39th AGM and Annual Report for the financial year (FY) 2021-22 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant (DPS). The same will also be available on the website of the Company at www.nitincastings.com, Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. M/s. Link Intime India Pvt. Ltd at www.linkintime.co.in. The copies of the Notice of the 39th AGM along with Annual Report for the FY 2021-22 shall be sent to those Members who request for the same.

Manner of casting vote(s) through e-voting:
Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Instructions for updation of email address:

- (a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link on their website www.linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to M/s. Link Intime India Pvt. Ltd. at priva.vadav@linkintime.co.in
(b) Members holding share(s) in electronic mode: by registering/updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPS by following the procedure prescribed by the DPS for receiving all communications from the Company electronically. Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting at the AGM.

By the Order of the Board of Directors of
Nitin Castings Limited
Nitin Shantkumar Kedia
Managing Director
DIN: 00050749
Date: 03rd September, 2022
Place: Mumbai

Public Notice For E-Auction For Sale of Immovable Properties
Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No 38, Udghar Vihar, Phase-V, Gurgaon-122015, (Haryana) and Branch Office at- Shop No.201, The Edge 2nd floor Behind Prakash Talkies near CTK Bank Palghar (W) - 401404, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter "Act"). Whereas the Authorized Officer ("AO") of IIFL-HFL has taken the possession of the following properties pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act. The following loan accounts/properties nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues. The Sale will be done by the undersigned through an auction platform provided at the website: www.bankauctions.com.

Table with columns: Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s), Demand Notice Date and Amount, Description of the Immovable property/properties, Date of Symbolic Possession, Reserve Price.
1. Mr. Ramesh Kumar Dhi Var, Mrs. Sunila R. Ragnini Enterprises, Ramesh Kumar Dhi Var (Prospect No. IL1062387) 03-Mar-2022 Rs.18,19,593/- (Rupees Eighteen Lakh Nineteen Thousand Five Hundred Ninety Three Only) Rs.11,00,000/- (Rupees Ten Lakh Ten Thousand Only)
2. Mr. Ramesh Kumar Dhi Var (Prospect No. IL1062387) 03-Mar-2022 Rs.25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) Rs.1,10,000/- (Rupees One Lakh Ten Thousand Only)

Mode of Payment: All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Bank: IIFL Home Finance Ltd., b) Name of the Branch: Standard Chartered Bank Ltd., c) Account No.: 5310596294, d) IFSC Code: SCBL0038025 or through Payment Link: https://quickpay.iffilfinance.com.
Terms and Conditions:
1. For participating in e-auction, intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit/send their "Tender Form" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
2. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will be automatically get extended for 5 minutes.
3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.
4. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.
5. Bidders are advised to go through the website https://bankauctions.com and https://www.iffil.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.
6. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: support@bankauctions.com, Support Helpline Numbers: @7919811242/2528 and any property related query Mr. Jitendra Gupta @+91-9999682823 Email: jitendra.gupta1@iffil.com.
7. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which will be lying in the secured asset in the case of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for the loss of the same under the circumstances.
8. Further the notice is hereby given to the Borrowers, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.
9. In case of default in payment at any stage by the successful bidder/ auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.
10. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason therefor. In case of any dispute in tender/auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.
STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002
The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost.
Place : Palghar
Date : 02-Sep-2022
Sd/-Authorized Officer,
IIFL Home Finance Limited

मराठी मनाच आवाज
नवशक्ति
www.navshakti.co.in
For KJMC Corporate Advisors (India) Limited Sd/-
Date: September 02, 2022
Place: Mumbai
Mihl H Shah
Company Secretary

ICICI Bank
PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET
[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder;
Table with columns: Sr., Name of Borrower(s)/Co-Borrowers/Guarantors/Loan Account No., Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any, Amount Outstanding, Reserve Price, Date and Time of Property Inspection, Date & Time of E-Auction.
1. M/s Win Trade Exim Private Limited (Borrower) & Mr. Jitendra Mukundlal Shah (Co-Borrower) Office No.- 525, Groitam Premises Co-Operative Housing Society Ltd. Office No.- 525, Sector 19C, Opposite APFC Market Phase 1, Vashi New Mumbai - 400705, Admeasuring an Area of 190 Sq.ft. Rs. 74,72,660/- (As on August 02,2022) Rs. 28,00,000/- (Rupees Twenty Eight Lakh Only) September 15, 2022 From 11:00 AM To 02:00 PM September 26, 2022 From 11:00 AM Onwards

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before September 23, 2022 before 05.00 P.M. and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before September 23, 2022 before 05.00 P.M. along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before September 23, 2022 before 05.00 P.M. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at "Mumbai". For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the e-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 8454099353/7304915594/8219158765. Please note that Marketing agencies 1. M/s NexTen Solutions Private Limited, 2. Augo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt. Limited have also been engaged for facilitating the sale of this property. The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s
Date: September 03, 2022
Place: Mumbai
Authorized Officer
ICICI Bank Limited

Bank of Maharashtra
Mumbai North Zone Office: "Yashomangal Bldg", Plot No 632, Gandhi Nagar, Bandra East, Mumbai - 400 051 Tel: 022-28400038 e-mail : zrmzs@mahabank.co.in

POSESSION NOTICE (For Immovable Property) [See rule 8(1)]
Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, Zonal Office, Mumbai North Zone, under The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice Dated 03.06.2022 calling upon the BORROWER Shriadev Dilip Singh to repay the aggregate amount mentioned in the notice being Rs. 21,92,000.00 (Eight Lakh Nineteen Thousand two hundred ninety only) within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken Symbolic/ Actual possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section 4 of section 13 of the said Act with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 29.08.2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount of Rs. 8,19,200.00 (Eight Lakh Nineteen Thousand two hundred ninety only) along with further interest thereon and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of sectioned 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.
Description of Immovable Property
All piece and parcel of land situated at: Flat No B-104 Om Rishabh Enclave CHSL Opp. Happy Homes Complex Shanti Park Mira Road Thane 401107
Sd/-
Date: 29.08.2022 Authorized Officer
Place: Thane Bank of Maharashtra, Mumbai North Zone

SALE NOTICE UNDER IBC, 2016
NITIN FIRE PROTECTION INDUSTRIES LTD., (In Liquidation)
Liquidator's Office: 501-502, Delta, Techno Street, Hiranandani Powai, Mumbai- 400076
E-AUCTION
Notice is hereby given to the public at large for inviting bids for Sale of M/s. Nitin Fire Protection Industries Limited (In Liquidation) as a going concern. CIN No. L29193MH1998PLC092323 having its registered office at 501-502, Delta, Techno Street, Hiranandani Powai, Mumbai- 400076 as a going concern by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated January 18, 2022, and February 9, 2022.

Table with columns: Description, Date and time of auction, Reserve Price, EMD (Refundable), Bid Increment Amount.
Corporate debtor as a whole (as a going concern basis) 17.09.2022 Saturday IST from 11:00 AM to 01:00 PM Rs. 53,58,69,675/- (Rupees Fifty-three crores fifty-eight lakhs sixty-nine thousand six hundred and seventy-five rupees only) Rs. 5,00,000/- (Indian Rupees Five crores only) 25 Lacs (Indian Rupees twenty-five lakhs)

- 1. The Sale will be done by the undersigned through the e-Auction platform https://ncit.auction.auctioneer.net/ (with unlimited extension of 5 mins each recourse" basis.
2. The sale is on "as is where is", "as is what is", "whatever there is", "without any recourse" basis.
3. For detailed terms & conditions of e-Auction sale refer COMPLETE E-AUCTION PROCESS DOCUMENT available on https://ncit.auction.auctioneer.net/ Ph No: 9722778828 or www.nitinfire.com or can also be obtained by sending an email to the Liquidator at liquidation.nfil@gmail.com. Ph. No. 9652000506
4. For E-Auction details & participation, contact Mr. Praveenkumar Thavar Ph No: 9722778828
5. The last date for submission of Expression of Interest (EOI) by the interested bidders is IST 5:00 PM on 09.09.2022.
6. The last date and time for payment of EMD & other forms only by qualified bidders is IST 5:00 PM on 13.09.2022.
7. Interested bidders are requested to visit the above-mentioned websites and submit a bid.
8. The Liquidator has the right to accept or cancel or extend or modify any terms and conditions of the e-auction.
9. Any Addendum/clarifications & modifications in the e-auction notice or the process document to this e-auction notice will be uploaded to the corporate debtor website (www.nitinfire.com). No public announcement or paper publication or any other mode will be made.

Sd/-
Uday Balakrishna Bhat Place: Mumbai
IBBI/PA-001/IP-P00658/2017-2018/11107 Date: September 03, 2022
LIQUIDATOR, Nitin Fire Protection Industries Limited
email id: liquidation.nfil@gmail.com

PUBLIC NOTICE
This Public notice is hereby given to all general public that my clients have agreed to acquire development rights of the undermentioned property specifically described in the Schedule from the First Developers M/s Happynest Developers, a partnership firm through their partners Shri Arun Yashwant Chaudhary, Shri Bharat Sudam Joshi, Shri Paresh Bhandari and the owners of the property Yashwant Co-operative Housing Society Ltd.. The said society has passed necessary resolution for transfer of development rights in favour of my clients. If anybody has any objection or charge or claim by way of agreement, sale, lien, lease, license, tenancy, mortgage, gift, release, maintenance, sathe karar, bayana etc. on the said property, they shall take their objection in writing, if any, with valid documentary proof to the undersigned advocate within 15 days from the date of publication of this notice. If within the said period no any objection or claim is received, the transaction of transfer of development rights of the said property in favour of my clients shall be completed and no any subsequent claim or objection shall be entertained which please note.

Schedule of property
Property bearing Survey No. 118, Hissa No. 2, admeasuring 21,735 sq. mtrs. and Survey No. 118, Hissa no. 3 admeasuring 8,000 sq. mtrs. lying and situate at revenue village- Dawadi, Taluka- Kalyan, District- Thane, within the limits of Kalyan - Dombivli Municipal Corporation and within the jurisdiction of Sub Registration District - Kalyan and Registration District - Thane.
Date: 03/09/2022
P.J. Sawant, Advocate
Office no. 10 to 12, Shiv Palace Society, Old Dombivli Road, Near Jondhale School, Bank of Baroda Building, Dombivli (West) - 421 202.
Mob: 9819087422

KVB Karur Vysya Bank
Asset Recovery Branch 276/286 Klichand Mansion Kabbadevi Main Road, Kabbadevi Mumbal, Maharashtra 400022. Phone No. 022 22002050. Mail : kvb2134@kvbmail.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd, the physical possession of Property No. 1 and Constructive possession for Property No. 2 and 3 of which has been taken by the Authorized Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 23.09.2022, for recovery of 1. Rs. 37,32,928.31 (Rupees Thirty Seven Lakhs Thirty Two Thousand Nine Hundred Twenty Eight and Paise Thirty One Only) due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from M/S ADARSH FABRICS (Proprietor, Mr. HARIKESH RAJKISHOR TIWARI) R/o Flat No.406, 4th Floor, B Wing, Varsha Complex, Near Kalyan Naka, M.H.No 406, Village Kaner, Taluka Bhiwandi, Dist: Thane, Maharashtra-421302, and Mr. SALEEM LAL MOHAMMED ANSARI H.No 775, Babu Chiniwala Building, Roshan Baug, Near Gauripada, Bhiwandi Taluka, Thane Dist, Maharashtra-421302. AND 2. Rs. 1,06,79,543.06 (Rupees One Crore Six Lakhs Seventy Nine Thousand Five Hundred Forty Three and Paise Six only) due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from Mr. Piduugu Hema Sundar R/O Flat no 2202, Building 1390,22nd Floor, Gitanjali Sanjaya, Plot No 08, Sector 34C, Kharghar Navi Mumbai 410210

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES AND OTHER DETAILS
Table with columns: Sr No, Property Details, Reserve Price, EMD Amount.
1. All that piece and parcel of Residential Flat No.406, 4th Floor, B Wing, Varsha Complex, Near Kalyan Naka, M.H.No 406, Village Kaner, Taluka Bhiwandi, Dist: Thane, Maharashtra-421302) Rs. 13,60,000/- Rs. 1,36,000/-
2. Residential Flat No 702 amd 950 sq ft. Situated at Old S No 125/2P and new sr no 76/2B, Om Samruddhi Building, B Block, Lotha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaje, Dombivli East Dist Thane 421204 Rs. 45,60,000/- Rs. 4,

THE PODAR MILLS LIMITED

Regd. Off: C-210-A, 2nd Morya House, off New Link Road, Andheri West, Mumbai, Maharashtra
CIN No: U17120MH1926PLC001270 E-mail: pml@podarjajpur.com

वाचिक आम सभ, रिमोट ई-वोटिंग व बुक व्होलर सूचना

एतद्वारा सूचित किया जाता है कि पोदार लिमिटेड (कम्पनी) के सदस्यों की १६वीं वार्षिक आम सभा (AGM) बुधवार ३० सप्टेंबर, २०२२ को प्रातः ११.३० बजे इलेक्ट्रॉनिक कार्यालय सी-२१०-ए, इंदिरा नगर हाउस, न्यू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र में AGM की सूचना में निर्धारित कार्य के निष्पादन हेतु आयोजित होगी।

AGM की सूचना वर्ष २०२१-२२ की वार्षिक रिपोर्ट सहित जन सदर्वाय जिन्की ई-मेल आईडी डिपॉजिट भागीदार/कम्पनी रजिस्ट्रार एवं शेयर हस्तांतरण एजेंट (RTA) के पास पंजीकृत है को ३ सप्टेंबर, २०२२ को इलेक्ट्रॉनिक मोड द्वारा भेज दी गई है। ये सदस्य जिन्के ईमेल पते डिपॉजिटरी भागीदार/कम्पनी आईडी के पास पंजीकृत नहीं है, उन्हें वार्षिक रिपोर्ट वार्षिक रूप से ३ सप्टेंबर, २०२२ को उनके पंजीकृत पते पर स्वीकृत माध्यम से भेज दी गई है। कृपया ध्यान दें कि कम्पनी की AGM की सूचना वार्षिक रिपोर्ट सहित कम्पनी की वेबसाइट पर उपलब्ध है। AGM में निष्पादित किये जाने वाले कार्यों से संबंधित प्रसंगिक वस्तुएं कम्पनी के पंजीकृत कार्यालय में शनिवार, रविवार और सार्वजनिक छुट्टियों को छोड़कर सभी कार्य दिवसों में प्रातः ११.०० बजे से अपराह्न १.०० बजे के मध्य निरंतर के लिए एगएम की स्थिति तक उपलब्ध है।

बुक व्होलर: कम्पनी अधिनियम २०१३ की धारा ११ सचिव कम्पनी (प्रबंधन एवं प्रशासन) नियम, २०१४ के नियम १० तथा सेबी (सूचीबद्धता दायित्व एवं प्रकटीकरण अध्यायकारण) विनियम २०१५ के नियम ४२ के अन्तर्गत सदस्यों को सूचित किया जाता है कि ३० सप्टेंबर, २०२२ को होने वाली वार्षिक आम सभा के उद्देश्य से कम्पनी की शेयर हस्तांतरण पुस्तिका २६ सप्टेंबर, २०२२ से ३० सप्टेंबर, २०२२ (दोनों दिन समाहित) तक बंद रहेगी।

रिपोर्ट ई-वोटिंग (इलेक्ट्रॉनिक मोड द्वारा AGM में प्रस्तावित प्रस्तावों पर मतदान): एतद्वारा सूचित किया जाता है कि कम्पनी अधिनियम २०१३ की धारा १०८ सचिव कम्पनी (प्रबंधन एवं प्रशासन) नियम, २०१४ के नियम २० के अन्तर्गत कम्पनी सदस्यों को AGM की सूचना में निर्धारित सभी प्रस्तावों पर वोट डालने के लिए रिमोट ई-वोटिंग प्रस्तावित करती है। इस उद्देश्य हेतु कम्पनी द्वारा सेक्यूरिटी डिपॉजिटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड (CDSL) से रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रदान किये जाने हेतु अनुबंध किया है।

रिपोर्ट ई-वोटिंग शनिवार २४ सप्टेंबर, २०२२ को प्रातः ०९.०० बजे (IST) और शनिवार २४ सप्टेंबर २०२२ को प्रातः ६.०० बजे (IST) पर समाप्त होगी। CDSL द्वारा रिमोट ई-वोटिंग माध्यम से मतदान करने का अधिकार भी उपलब्ध है।

कोई व्यक्ति जो AGM की सूचना प्रेषित होने के बाद अंतराकार बना है और सदस्य बनता है तथा कटऑफ तिथि को अंतर्धारिता रखता है वह AGM की सूचना में दिये अनुसार लॉगिन आईडी और पासवर्ड जम्पने करने की प्रक्रिया अपना सकता है।

उपरोक्त AGM की सूचना CDSL की वेबसाइट तथा www.cdsindia.com पर उपलब्ध है। रिमोट ई-वोटिंग सुविधा के संबंध में किसी भी शिकायत के लिए सदस्य CDSL की वेबसाइट www.evotingindia.co.in/Help/faq के FAQ's सेक्शन पर जाएं अथवा कम्पनी से पोदर मिन्स लिमिटेड, सी-२१०-ए, इंदिरा नगर हाउस, न्यू लिंक रोड के सामने, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र, ई-मेल pml@podarjajpur.com सम्पर्क व्यक्ति: श्री हनुमान प्रसाद जाट, कम्पनी निदेशक से सम्पर्क करें।

निदेशक मण्डल की आज्ञा से कृते - पोदार लिमिटेड
हनुमान प्रसाद जाट, निदेशक
Date: 01.67.418

Mayur Floorings Limited

Regd. Office: 415, Munaga Compound, Nr. Ocilcon Bhanupur (W) Mumbai - 400 078. 022-2596426, 25968006
Email: mayurfloorings@rediffmail.com Website: www.mayurfloorings.com
CIN L99999MH1992PLC064993

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of Mayur Floorings Limited will be held on **Wednesday, 28th September, 2022, at 10.00 A.M.** through video-conferencing (VC) other Audio-visual means to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with the Explanatory Statement, Director's Report, Auditor's Report, Annexures and the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2022. Notice of AGM and Annual Report for 2021-22 will be sent through electronic mode on or before 5th September to all the shareholders who have registered their e-mail address with the depositories or to the Company. The Annual Report is available on the Company's website: www.mayurfloorings.com

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility from a CDSL, on all the resolutions set forth in the Notice.

The details of remote e-voting are given below:
1. The remote e-voting will commence on **Sunday, September 25, 2022 (9.30 am)** and end on **Tuesday, September 27, 2022 (5.00 pm)**. The e-voting module shall be disabled for voting thereafter.

2. The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. **September 21, 2022**. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently.

3. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after **September 22, 2022** i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. **Wednesday, September 21, 2022**, may obtain the login details by sending a request to helpdesk.evoting@cdsindia.com

4. The facility of joining the 30th AGM through VC/OAVM will be opened 15 minutes before the Scheduled start time and will remain open for 15 minutes after commencement of the 30th AGM i.e. from 09:45 a.m. to 10:15 a.m. by using the login credentials.

5. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote during the meeting.

6. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.

In case of queries/grievances relating to e-voting, members may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), Central Depository Services (India) Ltd., A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 022-23035842/43.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the register of members of the company will remain closed from the **September 22, 2022 to September 28, 2022**.

This public Notice is also available on company's website: www.mayurfloorings.com
For Mayur Floorings Limited
Sd/-
Mahavir N Sundarwat
Director

Place : Mumbai
Date : 02.09.2022

प्रत्यक्ष कब्जा सूचना

नोंदणीकृत कार्यालय: आवसीआयसीआय बँक टॉवर, बांद्रा - कुर्ली कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर), मुंबई-४०००५९
कांयोरट कार्यालय: आवसीआयसीआय एनएफसीएट, ३बी नगर, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००१९
शाखा कार्यालय: शा. क्र. ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५, ८५६, ८५७, ८५८, ८५९, ८६०, ८६१, ८६२, ८६३, ८६४, ८६५, ८६६, ८६७, ८६८, ८६९, ८७०, ८७१, ८७२, ८७३, ८७४, ८७५, ८७६, ८७७, ८७८, ८७९, ८८०, ८८१, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ८८७, ८८८, ८८९, ८९०, ८९१, ८९२, ८९३, ८९४, ८९५, ८९६, ८९७, ८९८, ८९९, ९००, ९०१, ९०२, ९०३, ९०४, ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०९, ९१०, ९११, ९१२, ९१३, ९१४, ९१५, ९१६, ९१७, ९१८, ९१९, ९२०, ९२१, ९२२, ९२३, ९२४, ९२५, ९२६, ९२७, ९२८, ९२९, ९३०, ९३१, ९३२, ९३३, ९३४, ९३५, ९३६, ९३७, ९३८, ९३९, ९४०, ९४१, ९४२, ९४३, ९४४, ९४५, ९४६, ९४७, ९४८, ९४९, ९५०, ९५१, ९५२, ९५३, ९५४, ९५५, ९५६, ९५७, ९५८, ९५९, ९६०, ९६१, ९६२, ९६३, ९६४, ९६५, ९६६, ९६७, ९६८, ९६९, ९७०, ९७१, ९७२, ९७३, ९७४, ९७५, ९७६, ९७७, ९७८, ९७९, ९८०, ९८१, ९८२, ९८३, ९८४, ९८५, ९८६, ९८७, ९८८, ९८९, ९९०, ९९१, ९९२, ९९३, ९९४, ९९५, ९९६, ९९७, ९९८, ९९९, १०००, १००१, १००२, १००३, १००४, १००५, १००६, १००७, १००८, १००९, १०१०, १०११, १०१२, १०१३, १०१४, १०१५, १०१६, १०१७, १०१८, १०१९, १०२०, १०२१, १०२२, १०२३, १०२४, १०२५, १०२६, १०२७, १०२८, १०२९, १०३०, १०३१, १०३२, १०३३, १०३४, १०३५, १०३६, १०३७, १०३८, १०३९, १०४०, १०४१, १०४२, १०४३, १०४४, १०४५, १०४६, १०४७, १०४८, १०४९, १०५०, १०५१, १०५२, १०५३, १०५४, १०५५, १०५६, १०५७, १०५८, १०५९, १०६०, १०६१, १०६२, १०६३, १०६४, १०६५, १०६६, १०६७, १०६८, १०६९, १०७०, १०७१, १०७२, १०७३, १०७४, १०७५, १०७६, १०७७, १०७८, १०७९, १०८०, १०८१, १०८२, १०८३, १०८४, १०८५, १०८६, १०८७, १०८८, १०८९, १०९०, १०९१, १०९२, १०९३, १०९४, १०९५, १०९६, १०९७, १०९८, १०९९, ११००, ११०१, ११०२, ११०३, ११०४, ११०५, ११०६, ११०७, ११०८, ११०९, १११०, ११११, १११२, १११३, १११४, १११५, १११६, १११७, १११८, १११९, ११२०, ११२१, ११२२, ११२३, ११२४, ११२५, ११२६, ११२७, ११२८, ११२९, ११३०, ११३१, ११३२, ११३३, ११३४, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१, ११४२, ११४३, ११४४, ११४५, ११४६, ११४७, ११४८, ११४९, ११५०, ११५१, ११५२, ११५३, ११५४, ११५५, ११५६, ११५७, ११५८, ११५९, ११६०, ११६१, ११६२, ११६३, ११६४, ११६५, ११६६, ११६७, ११६८, ११६९, ११७०, ११७१, ११७२, ११७३, ११७४, ११७५, ११७६, ११७७, ११७८, ११७९, ११८०, ११८१, ११८२, ११८३, ११८४, ११८५, ११८६, ११८७, ११८८, ११८९, ११९०, ११९१, ११९२, ११९३, ११९४, ११९५, ११९६, ११९७, ११९८, ११९९, १२००, १२०१, १२०२, १२०३, १२०४, १२०५, १२०६, १२०७, १२०८, १२०९, १२१०, १२११, १२१२, १२१३, १२१४, १२१५, १२१६, १२१७, १२१८, १२१९, १२२०, १२२१, १२२२, १२२३, १२२४, १२२५, १२२६, १२२७, १२२८, १२२९, १२३०, १२३१, १२३२, १२३३, १२३४, १२३५, १२३६, १२३७, १२३८, १२३९, १२४०, १२४१, १२४२, १२४३, १२४४, १२४५, १२४६, १२४७, १२४८, १२४९, १२५०, १२५१, १२५२, १२५३, १२५४, १२५५, १२५६, १२५७, १२५८, १२५९, १२६०, १२६१, १२६२, १२६३, १२६४, १२६५, १२६६, १२६७, १२६८, १२६९, १२७०, १२७१, १२७२, १२७३, १२७४, १२७५, १२७६, १२७७, १२७८, १२७९, १२८०, १२८१, १२८२, १२८३, १२८४, १२८५, १२८६, १२८७, १२८८, १२८९, १२९०, १२९१, १२९